

## ANIK INDUSTRIES LIMITED

CIN – L24118MH1976PLC136836 Corporate Office:

2/1, South Tukoganj, Behind High Court,

Indore-452 001 (M.P.), India.

Phone: 91-731-4018009/8010/Fax: 91-731-2513285

Email id.: anik@anikgroup.com Website: www.anikgroup.com

Date: 01/08/2025

To,

National Stock Exchange of India Ltd.

"Exchange Plaza", C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Mumbai –400051

Symbol: ANIKINDS

BSE Limited

25<sup>th</sup> Floor, New Trading Ring, P.J. Towers, Dalal Street, Fort,

Mumbai-400001 Scrip Code: 519383

Subject: Submission of Newspaper Advertisement in Compliance with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir / Ma'am,

In terms of Regulation 47 & 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with corresponding circulars and notifications issued thereunder, we are enclosing herewith the Newspaper clippings published on 01<sup>st</sup> August, 2025 in *The Free Press Journal (English Language) and Navshakti (Marathi Edition)* (Both Mumbai Editions) for publication of un-audited (Standalone & Consolidated) Financial Results of the Company for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2025.

Further, in terms of Regulation 46 of SEBI (Listing Obligations and DisclosureRequirements) Regulations, 2015, the aforesaid financial results are available on company's website <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and also on the website of Stock Exchanges i.e. <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="https://www.nse

You are requested to take the same on your records and oblige.

Yours sincerely, Thanking You,

For, Anik Industries Limited

Sourabh Vishnoi Company Secretary& Compliance Officer

Encl: as above



(रू लाखांत)

### जाहीर सूचना

चना द्वारे देण्यात येते की माझे अशिल श्री. किरण माधव नाईक चुचना द्वार देण्यति यत का माझ आवाल आ. विश्रण मायव नाइ आणि श्री. माधव राषु नाईक हे खालीलप्रमाणे नमूद करण्य अालेल्या निवासी सदिनिकेचे संयुक्त व कायदेशीर मालक आहे पलॅट क्रमांक ०१००३, पहिला मजला, "श्री वर्षन" नवाच इमारतीमध्ये (अधिकृत प्रमाणपत्रानुसार इमारत क्रमांक 'सी'), जी सी.टी.एस. क्र. १०८७, गाव मलंड, तालका कर्ला, मंबई उपन जिल्हा, ९० कूट रस्ता, केळकर कांले जस मार, सुसुड (पूर्व), मुंबई ४०००८१ येथे स्थित आहे (यानंतर "सदर सदीनका" म्हणून उल्लेख करण्यात येतो). सदर सदीनकेच्या मालकीच्या अनुगंगाने माहो अशिल श्री वर्धन को-ऑपरेटिक्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या नोंदणीकत सोसायटीचे सदस्य आहेत.

नोंदणी ाजचा एमक्एम/डब्ल्यूटी/एचएसती/टीसी)/१००९७/२०१९ अर्थ आहे. या सोसायटीच्या समभाग प्रमाणपत्र क्रमांक २७ अंतर्गत रू ५०/- मूळ किंमतीचे प्रत्येकी १० पूर्णपणे भरतेले समभाग आहेत, ज्यांचे विशिष्ट क्रमांक ०२६१ ते ०२७० (दोन्ही क्रमांक समाविष्ट) असे आहेत. वरील सदनिका माझ्या अशिलाकड्न समावन्द्र) जस जाहत. वरात सदानका माझ्या जासलाक इ मोटर्स/डेव्हलपर्स मेसर्स नीलम एंटरप्रायङ्गेस यांच्याक इ गेंद्रगीकृत् विक्री करार दिनांक ०१ मार्च, २००७ नुसार प्राप्त झार होती, जो कुर्ला येथील उपनोंदणी कार्यालयात अनुक्रमां बीडीआर -१४/१६७६/२००७ अंतर्गत नोंदविला गेला आहे सदर सदनिका व सोसायटीतील सदस्यत्व हक यांच्या विक्री अशिल आहेत

कोणत्याही व्यक्तीने वरील सदनिका किंवा तिच्या कोणत्याः गगावर विक्री, देवघेव, गहाण, भार, भेट, टस्ट, देखभाल, ताव भावेष्यः (स्क्राः, द्वयंत्रः), २०१२, भावे, इत्यः, द्वयापादः (साम्) भावेष्यः (स्वयंत्रः), स्वयंत्रः (स्वयंत्रः), स्वयंत्यः (स्वयंत्रः), स्वयंत्रः (स्वयंत्रः), स वाक्षरीकरवाँना खालील पत्यावर लेखी स्वरूपात या सचनेच्य प्रसिद्धी दिनांकापासून चौदा (१४) दिवसाच्या आत कळवाने. अन्यथा, असे कोणतेही दार्श त्यागलेले, नाकारणे आलेले वा अस्तित्वात नसल्याचे समजले जाईल.

जिगिशा अश्विन जेठव

ात्ताः ऑफिस नं. १०५, गुप्ता भवन, आर.आर.टी. रोड, गणात्र हॉस्पिटलजवळ मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८०

# Form No. 16 The Form of Notice, inviting claims

objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital / Property of the Society.

### (Under the Bye-law No. 34) **PUBLIC NOTICE**

Shri. VITHAL GOPAL KHOBREKAR Member of the Yashodham Graha Rachan Sahakari Sangh Ltd. having address at Plot No.14-15, linking road extension, Dadabha Crossroad No.3. Santacurz (West) Mumba 400054 and holding Flat No. 9, Ground Floor, B-Wing, in the building of the society died or 23/10/2006 he has nominated his wife and son and his wife Smt. Sanjeevani Vithal Khobrekar had expired on 16/06/2015 without making any nomination. They have left, behind a Two Sons Mr. Chandrashekha Vithal Khobrekar and Mr. Nitin Vitha Khobrekar. They are the only legal heirs and Mr. Chandrashekhar Vithal Khobrekar is apply for the transfer of the said flat in his

The Society hereby invites claims objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said 100% shares and interest of the deceased Member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims / objections for transfer of 100% shares and interest o the deceased Member in the capital property of the Society. If no claims objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the 100% shares and interes of the deceased Member in the capital Property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society The claims / objections if any received the Society for transfer of 100% shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A Copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants objectors, in the office of the Society/ with the Secretary of the society between 11 a.m. to 2 p.m. or my above office address from the date of publication of the notice till the date of expiry of its period. If no any claim is received in the stipulated time then society will transfer the said Flat No. 9. Ground Floor, B-Wing in the name of Mr. Chandrashekhar Vithal Khobrekar Place: Mumba

Date: 1st August 2025.

**BINOD KUMAR** Advocate High Court Lawyers Chember, Bhaskar Building 2<sup>rd</sup> Floor, Bandra Court, Bandra (E Mumbai- 400051

तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

३० जुलै, २०२५ रोजी घेतला.

जमीन धारक सर्व्हे क्र. १७.

दिनांक : ३०.०७.२०२५

ठिकाण : पनवेल

# प्रत्यक्ष कब्जा सूचना

नोंदणीकत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व) **PICICI Home Finance** मुंबई-४०००५१

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जे बी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९.

**शाखा कार्यालय:** शुभजीवन आर्केड, कार्यालय क्र. ए–४०२, ४था मजला, एस<sup>ँ</sup>. व्ही. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००९२

ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(९२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसांत सचनेत नमूद केलेली रक्कम चकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागण

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केल्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील वर्णिलेल्य ळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सतर्क करण्यात येते की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि

सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

तारण	मताच्या विमाचनाकराता उपलब्ध व	ळच्या सदमात सदर अक्टच्या कलम १३ च्या पाट-कलम (८) च्या तरतुदाअन्यय स	दर कजदाराच लक्ष वघण्यात	વત.
अ.		मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
क्र.	कर्ज खाते क्रमांक	कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव
			सूचनेतील रक्कम (रु.)	
٤.	भारती प्रकाश तालदेवकर	फ्लॅट क्र. १८०१, १८वा मजला, सी-विंग, इमारत क्र. १२, नक्षत्र प्राईड-।, गाव	१०-०१-२०२५	मुंबई-
	(कर्जदार), रूपेश प्रकाश	टिवरी, तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र ४०१२८०८ येथे./	₹.	बोरिवली
	तालदेवकर (सह-कर्जदार),	कब्जाची तारीख– २९–जुलै–२०२५	३१,१२,३०२.७५/-	
	एनएचएमयुएम००००१३०१३२९.			

रील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या निय ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल. दिनांक : ऑगस्ट ०१, २०२५ प्राधिकृत अधिकारी, आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड motilal oswal

**नोंद. कार्यालय:** मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सवानी रोड, पुरळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ सीएस : ८२९१८८९८९ वेबसाईट: www.motilaloswalhf.com ईमेल: hfquery@motilaloaswal.com.

र्ड-लिलाव नि विक्री करीता

मिक्यरिटायडोशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनाशियल ॲसेटस अँड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचना सिक्युरिटी इंटरेस्ट (ए-फोर्समेंट) रुल्स, २० ह्या नियम ८ व ९ करिता परंतुकांच्या अंतर्गत स्थायस मत्तांच्या विकीसारी १५ दिवसांची ई-लिलाव किही सूचना. हर्वसामान्य अनता आणि विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणहटदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, **मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड** (पूर्वी अंस्यायर होम फायनान्स कॉर्पीरेड लिमिटेड अशी ज्ञात) ला गहाण खालील नमुद मिळकती या खालील दिलेल्या तपशिलानुसार वेबसाईट motilaloswalhf.com मार्फत सप्फैसी ॲवट सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट हत्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ तरतुर्दीम्सार खालील तर्राशलानुसार धकवाकी आणि पुदील व्याज, प्रभप्त आणि परिव्यय इ. च्या वसुलीकरिता 'ऑनलाईन ई-लिलाव' च्या मार्गाने ''जे आं जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि 'जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत.

ई-लिलावाची तारीख आणि वेळ:- तारीख: २३-०८-२०२५ स. ११:०० ते दु. ०२:०० पर्यंत (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारा							
कर्जदार/ हमीदार / कर्ज खाते	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत, ईएमडी आणि अंतिम तारीख				
लॅन: एलएक्सएपओकेएएलवाय५२२२ – २३०६६५९४८ प्राखा: कल्याण कर्जदा: वृंदा विनय कुंभार सह-कर्जदार: अर्चना विनय कुंभार	०९-०५-२०२४ साठी रु. २५७५०७३/- (रुपये पंचवीस लाख पंच्याहत्तर हजार त्र्याहत्तर मात्र)	फ्लॅट ऋ. ४०४, ४था मजला, आर एन हाईट्स, पुष्पक बहाळ, प्लॉट ऋ. २०, सेक्टर २५ए, उरण पनवेल रोडलगत, पुष्पक गाव, निर्मला निवास जवळ, उलवे, विहुल रखुमाई मंदिर उलवे, नवी- मुंबई, महाराष्ट्र ४१०२०६	राखीव किंप्सत: रु. १४०००००/- (रुपये चौदा लाख मात्र ) ईएमडी: रु. १४००००/- (रुपये एक लाख चौदा हजार मात्र) ईएमडी जमा करण्याची अंतिम तारीख: २२-०८-२०२५				
लॅन: एलएक्सकेएआर००६१६–१७००४६६९० शाखा: कल्याण कर्जदार: अभिजीत पाटील सह–कर्जदार: सुमन बाजीराव पाटील	०९–११–२०२४ साठी रु. १५०११९४/– (रुपये पंथरा लाख एक हजार एकशे चौऱ्यात्रव मात्र)	स्तॅट क्र. – १०३, १ला मजला, डी-विंग बालाजी आकॅंड फेज – १ घर क्र – ७४० सी आणि ७४० डी गाव-उसली-खुर्द ता-पनवेल. ० ० उसली ४१०२०६ रायगड (एमएच) महाराष्ट्र	राखीव विंक्षमतः रु. ७५०००००/ (रुपये सात लाख पन्नास हजार मात्र) ईएमडी: रु. ७५०००/ – (रुपये पंच्याहतर हजार मात्र) ईएमडी जमा कराण्याची अंतिम तारीख : २२-०८-२०२५				

अ**टी आणि शर्ती: १.** लिलाव बोली दस्ताऐवजाच्या पढील अटी व शर्तीनसार आणि त्यात नमुद केलेल्या प्रक्रियेनसार आयोजित केला जाते. बोलीदार वेब पोर्टलला भेट देऊ शकतात https://www.auctionbazzan.com/ आमरचा ई-लिलाव सेवा प्रदाता, में, अको ईमार्ट प्राचकेट लिपिटेड, बीली महिला अभितात आणि समर्थनाती हैं -हिलावासी देवलेल्या सुरक्षित मानमाने तस्त्रील आणि ऑनलाइन सर्वामट केले जागारे बोली फॉर्म. इच्छुक खरेदीदार लिलावाच्या अटी आणि शर्ती आणि त्याच पोर्टलवर लिलावाच्या प्रक्रियेतून जाऊ शकतात आणि **राकेश मनो हर कंदा**रे ९९६७३३७२८८ **आणि विशाल राऊत ८८७९२९२१** यांच्याशी संपर्क साध शकतात. वर नमुट केलेल्या वेब पोर्टलवर तपशील उपलब्ध आहेत आणि त्यांच्या केंद्रीकृत <mark>हेल्प डेस्क: +९</mark>९ २२५०२४२४८८ जाम्या प्रशास राज्य ८८७४२४५५६ याच्याशा सम्ब साधू शकतात. वर नमू ८३७०९ ६९६९६, ई−मेल आयडी: contact@auctionbazaar.com शी संपर्क साधू शकतात. ठिकाण: महाराष्ट्र / दिनांक: ०१.०८.२०२५

\*भाषांतरामध्ये त्रटी आढळल्यास इंग्रजी मजकर ग्राह्य थरण्यात येईल.

(पर्वी ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अशी जात)

# ANIK INDUSTRIES LIMITED

Contact No.: 022-22824851, Fax: 022-22042865 Email: anik@anikgroup.com, Website: www.anikgroup.com

	EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30" JUNE, 2025 (Rs. in Lakhs)							
H		C	Year Ended					
Sr. No.	Particulars		31.03.2025		31.03.2025			
	(Refer Notes Below)	Unaudited	Audited	Unaudited	Audited			
1	Total Income from Operations	4776.33	4874.34	1060.61	11637.25			
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	35.03	49.30	118.66	365.70			
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35.03	49.30	118.66	365.70			
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	23.13	42.93	102.41	303.96			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period							
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	24.75	56.13	102.81	317.66			
6	Equity share capital	2775.35	2775.35	2775.35	2775.35			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet							
	of the previous year	0.00	0.00	0.00	35929.57			
8	Earnings per share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and							
	discontinued operations)-							
l	1. Basic: (Rs.)	0.08	0.15	0.37	1.10			
l	2. Diluted: (Rs.)	0.08	0.15	0.37	1.10			

KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER ENDED 30 <sup>™</sup> JUNE, 2025	
	(Rs. In Lakhs)

l			C	Year Ended		
l.	Sr. lo.	Particulars	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
ľ		(Refer Notes Below)	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Γ	1	Total Income from Operations	4776.33	4874.34	1060.61	11637.25
ŀ	2	Profit before Tax	66.12	85.72	129.42	450.05
ŀ	3	Profit after Tax	54.22	79.35	113.09	388.31

Notes: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held of 31.07.2025 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the quarter ended on 30.06.202 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The auditor has expressed an unqualified report on the

Previous period/year figures have been regrouped/re-casted wherever necessary, to make them comparable with current period/year figures figures for the period for

These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) as prescribed under section 133 of Companies Act. 2013 read with Rules 3 of Indian (Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment there under.

. The above is an Extract of the detail format of Standalone and Consolidated Quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 o SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Standalone and Consolidated Quarterly financial results on company's website www.anikgroup.com and also on the website of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com. 5. As at 30.06.2025, Company has one subsidiary company named "Revera Milk & Foods Private Limited"

Date: 31.07.2025 Place: Indore

FEDERAL BANK

लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट/मुंबई विभाग

द फेडरल बँक लि., लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट/मुंबई विभाग,

१३४, १३वा मजला, जॉली मेकर चेंबर्स ॥, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. इमेल : mumlcrd@federalbank.co.in. फोन : ०२२-२२०२२५४८/ २२०२८४२७ सीआयएनः एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८ संकेतस्थळ : www.federalbank.co.in. कब्जा सूचना ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दी फेडरल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उल्लेख ॲक्ट म्हणून) अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (हचापुढे उल्लेख रुल्स) च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १०/०७/२०२३ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार (१) श्री. योगेश हिरालाल भूतडा, श्री. हिरालाल प्रेमजी भूतडा यांचा मुलगा आणि (२) सौ. हर्षाबेन हिरालाल शहा, श्री. हिरालाल प्रेमजी भृतडा यांच्या पत्नी, दोघेही रहिवासीत येथे फ्लॅट क्रमांक २०१, इमारत क्रमांक ४, विंग क्रमांक ६, राधेय निवासस्थान-२, गुटगाव, जिल्हा पंढरी, ता. महाराष्ट्र-४१०२०६ यांना सूचनेतील नमूद रु. २९,४०,३८५.०० (रुपये एकोणतीस लाख चाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी मात्र) एकत्रित व्याज आणि परिव्यय अशा रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या

संपूर्ण रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार म्हणून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता (तारण मिळकती) विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा

दी फेडरल बँक लि. च्या २७/०६/२०२५ रोजीस रक्कम रु. ३६,८६,५९७.९०/-

(रुपये तीन करोड दहा लाख त्र्याण्णव हजार एकशे एकोणसाठ आणि सव्वीस पैसे

मात्र) ०८/०७/२०२५ रोजीस दावा, सन्माननीय कर्ज वसुली न्यायाधिकरण २,

मुंबई, डायरी क्र. ११४१ सन २०२५) नुसार सह प्रदान/ वसुलीच्या तारखेपर्यंत

तारण मिळकतीचे वर्णन

गाव विचुंबे, तालूका पनवेल, जिल्हा रायगड, राज्य महाराष्ट्र, जिल्हा आणि

नोंदणीकृत जिल्हा आणि उप नोंदणीकृत जिल्हा रायगड आणि उप नोंदणीकृत जिल्हा

रायगड आणि उप नोंदणीकृत जिल्हा पनवेल येथे स्थित असलेले आणि वसलेले

जमीन मोजमापित अंदाजे ३५.२ हेक्टर, धारक सर्व्हे क्र. १६ चे सर्व ते भाग आणि

विभागवर बांधलेले राधे रेसिडन्सी २ नावे इमारतीच्या इमारत क्र. ४ मध्ये २ रा मजला,

विंग ६ वर रहिवासीत फ्लॅट क्र. २०१, मोजमापित ४७९.१३ चौ.फू. चटई क्षेत्रचे सर्व

ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध: पूर्व जमीन धारक सर्व्हे क्र. १८, दक्षक्षिण

जमीन धारक सर्व्हें क्र. १५, पश्चिम जमीन धारक सर्व्हें क्र. १५ आणि १७ आणि उत्तर

दी फेडरल बँक लि. करिता

पुढील व्याज आणि परिव्यय/इतर प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील.

अधिनियमाच्या कलम १३(८) च्या तरतुर्दींकडे वेधण्यात येत आहे.



For, Anik Industries Limited Managing Director DIN: 00230392

# सागर सिस्टेक लिमिटेड

सीआयएन : एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३२७७९ नोंदणीकृत पत्ता : १२ए/१, न्यू सायन सी. एच. एस. लि., एस. आय. ई. एस. कॉलेज समोर, सायन (पश्चिम), मुंबई-४०० ०२२. • दू : (०२२) २६२३२०५१/२४०१८२१९

ई-मेल ः info@sagarsystech.com ● वेबसाईट ः www.sagarsystech.com ३०-०६-२०२५ रोजी संपलेली तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
क्र.		३०/०६/२०२५	38/03/2024	30/05/2028	39/03/2024		
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न/इतर उत्पन्न	१६.७१	१५.८९	२१.१७	४९.७३		
٦	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	<b>ર.</b> દ્ધ	४.६४	१२.०८	१.५६		
W.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	<b>રે.</b> દ્વપ	४.६४	१२.०८	१.५६		
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	₹.६४	४.६३	१२.०७	१.५१		
ч	कराच्या निव्वळ एकूण सर्वसमावेशक	(22.00)	/>				
_	उत्पन्न	(२६.४७)	(५०.६९)	83.85	५१.१६		
ξ	करोत्तर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(२२.८३)	(४६.०६)	५५.५३	५२.६७		
O	समभाग भांडवल	३२.००	३२.००	३२.००	३२.००		
۷	राखीव (मागील लेखापरिक्षित खात्यामधील पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	_	_	_	६१.४१		
٩	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)						
	ए. मूलभुतः	१.१४	१.४५	₹.७७	0.8%		
	बी. सौम्यिकृत :	8.88	१.४५	₹.७७	0.8%		

- १. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन केले ते ३० जुलै, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाले. वैधानिक लेखापरीक्षकांनी अर्हता विरहित लेखा अभिप्राय दिले आहेत. ही वित्तीय विवरणे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् (इंड-एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ च्या रुल ३ व त्यानंतरचे संबंधित सुधारित नियम यास अनुसरून बनवली आहेत
- २. १ पप्रिल, २०१७ पासून कंपनीने इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् (''इंड एएस'') चा अवलंब केला आणि त्यानुसार हे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १३३ सहवाचता त्या अंतर्गत जारी केलेले संबंधित नियम यांच्या अंतर्गत विहित इंड एएस ३४ अंतरिम वित्तीय अहवालांमध्ये घालून दिलेल्या गणन आणि मापन तत्त्वांनुसार बनवले आहेत. इंड एएस मध्ये संक्रमणाची तारीख १ एप्रिल, २०१६ होती.
- ३. आवश्यकतेनुसार मागील वर्ष/कालावधीच्या आकडेवारीचे पुनर्गठन केले आहे.
- ४. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.sagarsystech.com वर उपलब्ध आहे आणि खालील किक रिस्पॉन्स (क्यूआर) कोड स्कॅन करून पाहता येईल.

सागर सिस्टेक लिमिटेड साठी आणि वतीने व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००७९९७३२

सही / -

मीना बाब्



# ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड

सीआयएन : एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०२२० नों. कार्यालय : ४०३, रिजेंट चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१.

वू. क्र.: ४००१०९००, ई-मेल : companysecretary@transwarranty.com, वेबसाईट : www.transwarranty.com

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अनु.	तपशील		अलिप्न			एकत्रित				
क्र.		संपलेली तिमाही ३०.०६.२०२५	संपलेली तिमाही ३१.०३.२०२५	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४	संपलेले वर्ष ३१.०३.२०२५	संपलेली तिमाही ३०.०६.२०२५	संपलेली तिमाही ३१.०३.२०२५	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४	संपलेले वर्ष ३१.०३.२०२५	
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३३२.१७	७३९.६८	१,४८४.३४	१,२४६.५६	४१२.४१	३५२.०९	४२४.०२	१,५७४.०७	
२.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	५७.३३	२३८.०७	१,२५९.६६	\$\$८.८३	(८४.१६)	(४५.८८)	(३८.५८)	(२६६.९०)	
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	५७.३३	७०.১६६	१,२५९.६६	१२८.६३	(८४.१६)	(४५.८८)	(३८.५८)	(४७७.१०)	
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि /िकवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	५७.३३	२७४.४१	१,२५९.६६	६४.९७	(८५.६८)	(१०९.५४)	(३८.५८)	(५४०.७६)	
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा / (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	46.80	२७५.७३	१,२५९.६६	६६.२९	(८५.६१)	(११२.१९)	(३८.५८)	(५४१.८५)	
ξ.	समभाग भांडवल	-	-	-	५,३९७.४५	-	-	४,८८७.४५	५,३९७.४५	
9.	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	(१,५७२.०४)	-	-	-	(२,२८९.६५)	
८.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २/– चे) (अखंडित आणि खंडीत कामकाजासाठी)									
	मूलभूत :	०,११	०.५३	२.५८	0,83	(०.१६)	(०.६१)	(٥.٥८)	(१.०४)	
	सौम्यिकृत :	0.80	0,40	२.५८	0.82	(०.१५)	(०.६१)	(٥.٥८)	(१.०४)	

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्ब्लेशन्स, २०१५ च्या रेम्ब्लेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्यांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निकार्याचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंबेसच्या बेबसाईट http://www.bseindia.com आणि http://www.nseindia.com वर आणि तसेच कंपनीची वेबसाईट http://www.transwarranty.com वर सुष्ट् उपलब्ध आहे

टान्सवॉरंटी फायनान्य लिघिटेड मारी सही/-व्यवस्थापकीय संचालव डीआयएन क्र.: ००३२०५४१

ठिकाण : मुंबई दिनांक : ३१.०७.२०२५

# मुकेश बाबू फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.

सीआयएन : एल६५९२०एमएच१९८५पीएलसी०३५५०४ १११, मेकर चेंबर्स ॥।, २२३, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. • दूर.: ०२२-२२८३४४६२/२२८४४०१५ ईमेलः secretarial@mukeshbabu.com • वेबसाईटः www.mbfsl.com

३०.०६.२०२५ रोजी संपलेली तिमाही करिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

,		
(₹.	लाख	गर

अ.	तपशील		अवि	लेप्त			एर्का	त्रेत	
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३०.०६.२०२५ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२५ लेखापरिक्षित	३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित	३१.०६.२०२५ लेखापरिक्षित	३०.०६.२०२५ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२५ लेखापरिक्षित	३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित	३१.०६.२०२५ लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून उत्पन्न आणि इतर उत्पन्न	४१६.६०	(१०८.०६)	५७३.८६	८९९.८७	६९९.३९	(৬৬.९६)	६०१.७४	८३७.৬৫
?	कालावधीसाठी नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	२५६.८७	(२७०.५६)	४६०.००	38.38	५०८.८८	(२७४.३७)	४६५.९३	२२१.२५
'n	करपूर्व परंतु अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर निव्वळ नफा	२५६.८७	(२७०.५६)	३९०.५०	३३०.६६	५०८.८८	(२६८.४०)	३९६.४२	१५९.४३
8	करोत्तर आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर निव्वळ नफा	१८६.७४	(२१५.८७)	२८३.५१	२२३.४४	३९६.५९	(२१३.४७)	२८९.२६	५१.१६
ч	इतर सर्वसमावेशक उत्पन्न, करांच्या निव्बळ	१,५१७.३०	(१,००५.९२)	३,२५३.०३	४११.३७	३,५३६.०६	(१,४४८.३७)	४,२५८.१६	३,१०१.६३
ξ	करोत्तर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१,७०४.०४	(१,२२१.७९)	३,५३६.५४	६३४.८१	३,९३२.६५	(१,६६१.८४)	४,५४७.४२	३,१५२.७९
૭	समभाग भांडवल	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७८
۷	पूनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव (मागील लेखापरिक्षित हिशोबांप्रमाणे)				७,०३३.४२				८,६०८.०३
٩	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)								
	ए) मूलभूत	२.६८	(३.१०)	8.09	३.२१	५.६९	(१.०३)	४.१५	٥.७३
	बी) सौम्यिकृत	२.६८	(३.१०)	8.00	३.२१	५.६९	(१.०३)	8.84	0.0

कंपनीने १ एप्रिल, २०१९ पासून कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १३३ अंतर्गत अधिसृचित इंडियन अकाऊंटींग स्टैंडर्ड (इंड एएस) चा अवलब केला व अशा संक्रमणाची प्रभावी तारीख होती १ एप्रिल, २०१८. असे संक्रमण अधिनयमान्वये अधिसूचित पूर्वीचे अकाऊंटींग स्टैंडर्डस् सहवाचता त्याअंतर्गत जारी केलेले संबंधित नियम आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे (एकत्रित उल्लेख मागील जीएएपी) यांचेपासून केले आहे

वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन केले ते ३० जुलै, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या वैठकीत मंजूर केले आणि अभिलिखित केले. वैधानिक लेखापरीक्षकांनी अर्हत विरहित लेखापरीक्षण अभिप्राय दिले आहेत.

आवश्यकतेनुसार मागील कालावधीच्या आकडेवारीचे पुनर्गठन, पुनर्रचना केले आहे.

ठिकाणः मुंबई

दिनांक : ३०.०७.२०२५

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्स्केंजेसकडे सादर केलेल्या तिमाही निष्कर्षांच्या तपशीलवा विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि वर्षाच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.mbfsl.com वर उपलब्ध आहे आणि खालील क्विक रिस्पॉन्स (क्युआर) कोड स्कॅन करून पाहू शकता

मुकेश बाबू फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड करिता आणि वतीने




सही/ मुकेश बाब हरातस्थापकीय मंजालह डीआयएन: ००२२४३००

in the second



नोंदणी कार्यालय : २रा मजला, ए व बी विंग, विल्को सेंटर, सुभाष रोड, गरवारे समोर, विलेपार्ले (पू), मुंबई-४०००५७ (भारत)



दूर : ९१-२२-६७२६६६८८ ईमेल : investor@cineline.co.in, वेबसाईट : www.moviemax.co.in. कॉर्पोरेट आयडेन्टिटी क्रमांक (सीआयएन) : एल९२१४२एमएच२००२पीएलसी१३५९६४ ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(प्रति भाग माहिती सोड्न रु. लाखांत)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
	संबद्धाल	३०.०६.२०२५ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०२४ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४६९८.८१	३६९२.०६	५६१७.०५	२१२९२.६
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	(२७०.४३)	(८९६.१२)	(४३९.५५)	(१०९३.३६
n,	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात)	(२७०.४३)	(८९६.१२)	(७३८७.४९)	(८०४१.३०
γ	करपश्चात खंडीत प्रवर्तनातून निव्वळ नफा/(तोटा)	-	१६.८४	(२५.२६)	६.५
ų	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	(२०५.८८)	(६५६.६५)	(५६००.६९)	(६०६४.४२
ξ	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(२१०.१२)	(६५०.९६)	(५५९९.१५)	(६०५१.३२
O	समभाग भांडवल	१७१३.३२	१७१३.३२	१७१३.३२	१७१३.३
۷	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे	-	-	-	१२६०९.४
٩	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- च्या) (अवार्षिक)				
	१. मूलभूत अणि सौम्यीकृत अखंडित परिचालनाकरिता (अवार्षिक):	(0.50)	(१.९७)	(१६.२७)	(१७.७२
	२. मूलभूत आणि सौम्यिकृत खंडित परिचालनामध्न (अवार्षिक)	-	०.०५	(0.0%)	0.0

१. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वरील निष्कर्षं वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरीक्षण करण्या अधीन होते ज्यांची शिफारस लेखापरिक्षण समितीने केली आणि ३० जुलै, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले.

रोजी कामकाजाची वेळ संपल्यावर स्पर्श विद्युत प्रायव्हेट लिमिटेडला कंपनीची एक महत्त्वाची संपूर्ण मालकीची उपकंपनी आर अँड एच स्पेसेस प्रायव्हेट

अदलाबदल योग्य (''समभाग'') ३८,४६,१५३ वॉरंटस (''वॉरंटस'') जारी करण्यास मंजुरी दिली. ओम्हाला वॉरंट वर्गणी रक्कम प्राप्त झाली आणि

- २. कामाकाजाचे स्वरूप आणि कंपनीचे चिफ ऑपरेटींग डिसीजन मेकर कोणत्या पद्भतीने प्रवर्तनीय निष्कर्ष विचारात घेतात ते पाहता, कंपनी ह्या निर्णयाप्रत आली की, इंड एएस १०८ ''प्रवर्तनीय विभाग'' नुसार केवल एकच प्रवर्तनीय विभाग आहे. त्यानुसार विभागवार माहितीचे स्वतंत्र प्रकटीकरण केलेले नाही. १९ जून, २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मंजूर केल्याप्रमाणे, कॅपनीने रु. २७० कोटींच्या मुल्यांकनास ३१ मार्च, २०२५
- लिमिटेडमधील तिची संपर्ण गुंतवणूक विकली. त्यानुसार, इंड एएस १०५च्या आवश्यकतेप्रमाणे, त्याचे निष्कर्ष ''खंडीत कामकाजातून नफा/तोटा'' म्हणून वर्गीकृत केले आहेत. उपकंपनीच्या विक्रीवरील अनुषंगिक तोटा अपवादात्मक बाब म्हणून दाखवला आहे. भागधारकांनी ८ जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत एकूण रु. ४५ कोटी पर्यंत, प्रत्येकी रु. ११७च्या किमतीस (वॉरंट वर्गणी किंमत आणि वॉरंट वापर किंमत सहीत) प्रत्येकी रु. ५/- दर्शनी मूल्य असलेल्या कंपनीच्या १ (एक) संपूर्ण भरणा झालेल्या समभागात रुपांतरणीय किंवा
- त्यानुसार ३ फेब्रुवारी, २०२५ रोजी वॉरंटसचे वाटप करण्यात आले. कंपनीकडे एकही उपकंपनी नाही म्हणून एकत्रित निष्कर्ष आवश्यक नाही.

सिनेलाईन इंडिया लिमिटेडकरिता सही/-रसेश बी. कनाकिया

ठिकाण : मुंबई दिनांक : ३० जुलै, २०२५

अध्यक्ष (डीआयएन क्र. ०००१५८५७)

### सहाय्यक उपाध्यक्ष १ आणि विभाग प्रमुख ठिकाण : मुंबई (सरफैसी ॲक्ट अन्वये प्राधिकृत अधिकारी) दिनांक : ३०/०७/ २०२५

WALCHAND PEOPLEFIRST LIMITED

CIN: L74140MH1920PLC000791

Regd. Office: 1 Construction house, 5 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400001.

Website: www.walchandpeoplefirst.com Email: WPFLCompanySecretary@walchandgroup.com

Tel.:022-67818181, Fax:022-22610574

**Extract of Statement of audited Financial Results** 

for the quarter June 30, 2025

**PARTICULARS** 

2 Net Profit / (Loss) for the period (before Tax,

Exceptional and / or Extraordinary items)

3 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after Tax

(after Exceptional and / or Extraordinary items)

Earnings Per Share (Before extraordinary items)

8 Earnings Per Share (after extraordinary items

5 Total Comprehensive income for the period (after tax)

6 Paid up Equity Share Capital - Face Value Rs. 10/- each

(of Rs. 10/- each)Basic & Diluted for the period: (In Rs.

(of Rs. 10/- each)Basic & Diluted for the period: (In Rs.)

Company's website www.walchandpeoplefirst.com.

Accounting Standards) Rules, 2015 (as amended).

Board of Directors at its meeting held on 31st July 2025.

1 Total Income from Operations (Net)

PEOPLEFIRST

758.33

114.48

114.48

99.05

100.02

290.39

3.41

3.41

. .

# **ANIK INDUSTRIES LIMITED**

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE. 2025

	Postlandone	C	Year Ended				
Sr. No.	Particulars	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025		
	(Refer Notes Below)	Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	4776.33	4874.34	1060.61	11637.25		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	35.03	49.30	118.66	365.70		
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35.03	49.30	118.66	365.70		
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	23.13	42.93	102.41	303.96		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	24.75	56.13	102.81	317.66		
6	Equity share capital	2775.35	2775.35	2775.35	2775.35		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet						
	of the previous year	0.00	0.00	0.00	35929.57		
8	Earnings per share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and						
	discontinued operations)-						
	1. Basic: (Rs.)	0.08	0.15	0.37	1.10		
	2. Diluted: (Rs.)	0.08	0.15	0.37	1.10		

### KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE, 2025

_	Posticulare		Quarter Ended				
Sr. No.	Particulars 3	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025		
		Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	4776.33	4874.34	1060.61	11637.25		
2	Profit before Tax	66.12	85.72	129.42	450.05		
3	Profit after Tax	54.22	79.35	113.09	388.31		

Notes: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held o 31.07.2025 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the quarter ended on 30.06.2025 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The auditor has expressed an unqualified report on the above results.

- 2. Previous period/year figures have been regrouped/re-casted wherever necessary, to make them comparable with current period/year figures 3. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (INDAS) as prescribed under section 133 of Compar 2013 read with Rules 3 of Indian (Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment there under.
- 4. The above is an Extract of the detail format of Standalone and Consolidated Quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Standalone and Consolidated Quarterly financial are available on company's website www.anikgroup.com and also on the website of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com. 5. As at 30.06.2025, Company has one subsidiary company named "Revera Milk & Foods Private Limited"

Date: 31.07.2025



For, Anik Industries Limited Manish Shahra Managing Director DIN: 00230392

# COLINZ LABORATORIES LIMITED

A-101, Pratik Ind. Estate, Next to Fortis Hospital, Mulund-Goregaon Link Road, Mumbai - 400 078 (CIN NO: L24200MH1986PLC041128)

# **EXTRACTS OF UN-AUDITED RESULTS FOR THE** QUARTER ENDED 30<sup>™</sup> JUNE, 2025

(Rs. In Lacs								
	Particulars	(	YEAR ENDED					
S. No.		Un-Aı	ıdited	Audited	Audited			
NO.		30-Jun-25	30-Jun-24	31-Mar-25	31-Mar-25			
1	Revenue from Operations	164.13	181.39	152.70	682.56			
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items).	16.07	18.47	12.32	61.94			
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items).	16.07	18.47	12.32	61.94			
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items).	11.92	13.72	15.04	49.66			
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (Net of Tax).	21.05	21.92	19.57	52.55			
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each).	251.91	251.91	251.91	251.91			
7	Earning Per Share (Face value of Rs. 10/- each) (not annulised) (in Rs.)							
	1) Basic 2) Diluted	0.47 0.47	0.54 0.54	0.60 0.60	1.97 1.97			

MUMBAI

- The above un-Audited financial statement for quarter ended June 30, 2025 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 31st July, 2025 and Statutory Auditors of the Company have carried out limited review audit of the same.
- 2) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Financial Results is available or the website of BSE at www.bseindia.com and on the Company's website at www.findoc-cll.in.

**PARTICULARS** 

3

4

5

6

8

9

Notes:

Place : Mumbai

Date: 30 July 2025

**Total Income from Operations** 

Net Profit / (Loss) for the period

(before Tax. Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

**Equity Share Capital** 

(Non Annualised):

(Non Annualised):

Directors at their meeting held on 30 July 2025.

subsidiary had been disclosed as exceptional item.

5. The Company doesn't have any subsidiary companies hence con

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) from discontinued operation

Net Profit / (Loss) for the period after tax

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Total Comprehensive Income for the period

Reserves (excluding Revaluation Reserve)

1. Basic and Diluted from continuing operations

Basic and Diluted from discontinued operations

as shown in the Audited Balance Sheet of the previous year

Earnings Per Share(of Rs. 5/-each)

Previous figures have been regrouped/ rearranged / reclassified, wherever necessary

For and on behalf of the Board **COLINZ LABORATORIES LTD.** CIN NO: L24200MH1986PLC041128 Dr. MANI L. S.

CINELINE

(Director & Chairman of the Meeting (DIN NO: 00825886)

Regd. Office: 2nd Floor, A & B wing, Vilco Centre, Subhash Road, Opp Garware, Vile Parle (E), Mumbai- 400057 (India).

Tel: 91-22-67266688 Email: investor@cineline.co.in Website: www.moviemax.co.in

Corporate Identity Number (CIN): L92142MH2002PLC135964

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025.

4698.81

(270.43)

(270.43)

(205.88)

(210.12)

1713.32

(0.60)

1. The above results for the quarter ended 30 June 2025 were subject to limited review by Statutory Auditors, recommended by the Audit Committee and approved by the Board of

2. Considering the nature of operations and the manner in which the chief operating decision maker of the Company reviews the operating results, the Company has concluded that

there is only one operating segment as per Ind AS 108 "Operating Segments". Accordingly, no separate disclosures of segment information have been made.

3. In previous year, as approved by the shareholders in the Extra Ordinary General Meeting held on 19 June, 2024, The Company had sold its entire investment in R&H Spaces

Private Limited, a material wholly owned subsidiary of the Company, to Sparsh Vidyut Private Limited after business hours on 31 March 2025 for an enterprise valuation of

₹270 crores. Accordingly as required by Ind AS 105, the results of the same had been classified as "Profit/(loss) from Discontinued Operations". The resulting Loss on sale of

4. In previous year, the shareholders had approved issuance of 38,46,153 Warrants, each convertible into, or exchangeable for, 1 (one) fully paid-up equity share of the

Company having face value of ₹5/- ("Equity Share") each ("Warrants") at a price (including the Warrant subscription price and the Warrant exercise price) of ₹117 each

payable in cash ("Warrant Issue Price"), aggregating upto ₹45 crores in the Extra Ordinary General Meeting held on 8 January 2025. We had received the warrant subscription money and accordingly warrants had been allotted on 3 February, 2025.

# 31" July, 2025. **PUBLIC NOTICE**


TAKE NOTICE that I am investigating the title of Pranay Constructions Limited (formerly known as Pranay Constructions Private Limited), a company duly incorporated under the Companies Act, 1956 and validly existing under the provisions of Companies Act, 2013, having its registered office at 1001, 10th Floor, DLH Park, Near MTNL, S. V. Road, Goregaor (West), Mumbai 400104 ("Developer"), to the property described in the Schedule nereunder written ("Property").

By registered Development Agreemen dt.16.09.2022 read with Supplementa Development Agreement dt. 12.10.2022 Samrat CHSL alongwith its members confirmation, have granted developmen rights of the Property to the Developer, or terms and conditions as more particularly contained therein

Any person/s including any lender / bank financial institution having any claim, demand, objection share, benefit, right, title and/or interest of any nature whatsoever in the Property, or any part thereof by way or any agreement, allotment, sale, transfer mortgage, charge, lien, encumbrance, gift bequest, release, exchange, pledge guarantee, easement, right, covenant and condition, tenancy, development rights right of occupancy, assignment, lease, sub lease, leave and license, partnership deed loans, advances, use, possession, partition trust, inheritance, settlement, arrangemen outstanding taxes and/or levies, outgoings & maintenance, litigation, arbitration attachment, injunction, decree, order award, lis-pendens and/or by virtue of the original documents of title being in their possession/custody or otherwise in any manner howsoever and whatsoever are required to make the same known in writing along with certified true copies of documentary proof, to the undersigned a 103, Joy Villa, Jawahar Nagar, Road No.4 Goregaon (West), Mumbai 400104, withir (14) fourteen days from the date hereof otherwise the investigation shall be completed without any reference to such claim/s, if any, and the same shall be considered as not binding, waived or bandoned for all intents and purposes SCHEDULE OF THE PROPERTY:

and bearing F.P. No. 28 of TPS Santacru No. II bearing C.T.S. No. G-92 of Village Bandra "G", admeasuring 1028 sq. mtrs as per Final Plot TPS Santacruz No. II, with the building known as "Samrat" comprising of two wings viz., A & B having ground plus 3 upper floors with a total of 18 residential flats (since demolished), situate at Juhi Road, Santacruz (West), Mumbai 400054, in the registration district and subdistrict of Mumbai Suburban, bounded or or towards East: F.P. No. 34D of TPS Santacruz No. II; on or towards West: F.P No.29 of TPS Santacruz No. II; on o towards North: 60 Feet Juhu Road as mentioned in TP and 90 Feet Juhy Road as per DP, On or towards South: By F.P. No 35-36 of TPS Santacruz No II. Dated this 1st day of August 2025

Mr. Janakraj Ramniklal Vaki J. R. VAKIL & ASSOCIATES



# KALPATARU LIMITED

Registered Office: 91, Kalpataru Synergy, Opposite Grand Hyatt, Santacruz (E), Mumbai 400 055, India I CIN: L45200MH1988PLC050144

Website: www.kalpataru.com | E-mail: investor.cs@kalpataru.com | Tel: +91 22 3064 5000

NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice ("Notice"), seeking your approval to the resolutions set out in the said Notice has been sent electronically pursuant to circulars issued by the Ministry of Corporate Affairs, to the members whose e-mail address is registered with the Company/ MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), Company's Registrar & Transfer Agent/Depositories Participant(s)/Depositories, as on Friday, 25th July 2025, ("cut-off date"). The Company has completed electronic dispatch of the Notice on Thursday, 31<sup>e</sup> July, 2025.

The Notice can be accessed on the websites of the Company at www.kalpataru.com, BSE Limited ("BSE") at www.bseindia.com, the National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com, and National Securities Depository Limited ("NSDL") a www.evoting.nsdl.com. Members who do not receive the Notice may download it from the

The documents referred to in the Notice are available for inspection electronically and Members who wish to inspect such documents can send an email to Investor.CS@kalpataru.com from their registered e-mail addresses mentioning their names, folio numbers/DP ID and Client ID.

Place: Mumba

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that Mr. Vasantla Chhotalal Shah, holder of share certificates of ABB India Ltd, expired o 25/04/2020. Some certificates were held

solely in his name, others jointly with his wife Mrs. Usha Vasantlal Shah (also

deceased). The original share certificates

I, Mrs. Damyanti Sevantilal Shah, legal heir and Administrator (under Letters of

Administration dated 03/01/2024 issued

by Hon'ble Bombay High Court), have applied to the Company for transmission and issue of duplicate share certificates.

Folio No.: V0001394 | Cert. Nos:

398044–398051, 906265 | Distinctive

Nos: 41267891-41268067

Folio No.: U0010177 | Cert. Nos 172915-172918, 395049-395053,

417224 | Distinctive Nos 30783011-30783081, 41210128-

Any person having claims or objection

may notify the Company or its RTA KFin Technologies Ltd within 15 days from this

notice. Otherwise, the Company will issue duplicate certificates and process

Mrs. Damyanti Sevantilal Sha

Administrator (Legal Heir)

(₹ in lakhs, except per share data)

YEAR ENDED

21292.61

(1093.36)

(8041.30)

(6064.42)

(6051.32)

1713.32

12609.40

(17.72)

0.02

For Cineline India Limited

Rasesh B. Kanakia

(DIN: 00015857)

Sd/-

Chairman

6.56

QUARTER Ended

5617.05

(439.55)

(7387.49)

(25.26)

(5600.69)

(5599.15)

1713.32

(16.27)

(0.07)

3692.06

(896.12)

(896.12)

16.84

(656.65)

(650.96)

1713.32

(1.97)

0.05

41210150, 41408636 | Shares: 95

transmission if in order.

Date: 01/08/2025

934261822-934262354 | Shares: 710

have been lost/misplaced.

Details: (A) Singly Held:

(B) Jointly Held:

Instruction for e-voting: The Company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed in the said Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent (FOR) or dissent (AGAINST) of the Members would take place only through the e-voting process. The Company has engaged services of National Securities Depository Limited ("NSDL") as the agency to provide e-voting facility. Member can cast their votes during the period mentioned herein below:

Commencement of e-voting : 09:00 a.m. (IST) on Friday, 01st August, 2025 : 05:00 p.m. (IST) on Saturday, 30th August, 2025 End of e-voting

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shal be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period.

Manner of e-voting by members has been provided in the Notice

Only a person, whose name appears in the Register of Members/Register of Beneficial Owners as on cut-off date, maintained by the Depositories shall be entitled to participate in the e-voting. A person who is not a member as on the cut-off date, should treat the Notice for

Members are requested to register their e-mail address with the Depository Participant(s where they maintain their demat accounts

The resolutions, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e., Saturday, 30<sup>®</sup> August, 2025. The results of e-voting will be announced on or before Tuesday, 2<sup>™</sup> September 2025 and will be displayed on the Company's website at www.kalpataru.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The results will simultaneously be communicated to the BSE and NSE where the shares of the Company are isted and will also be displayed at the Registered Office of the Company.

n case of any query on e-voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 488 6 7000 or send a request at evoting@nsdl.com.

Company Secretary & Compliance Officer

Abhishek Thareja Date: 1st August, 2025

# THE SWASTIK SAFE DEPOSIT AND INVESTMENTS LIMITED

Place : Mumbai

Date : July 31. 2025

CIN: L65190MH1940PLC003151

Tel: 30767700

Email ID: complianceofficer.swastik@piramal.com Website: www.theswastiksafedeposit.in

Regd. Off.: 1st Floor, Piramal Tower, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400 013 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE 2025

	(Rs							
SI.		Quarte	Year Ended					
No.	Particulars	June 30, 2025	June 30, 2024	31st March , 2025				
		Unaudited	Unaudited	Audited				
1	Total Income from Operations	25.35	20.58	94.62				
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or	20.62	16.16	28.74				
	Extraordinary Items)							
3	Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional and	20.62	16.16	28.74				
	/ or Extraordinary Items)							
4	Net Profit / (Loss) for the period after tax(after Exceptional and /	15.44	23.18	11.82				
_	or Extraordinary Items)							
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /	15.44	23.18	11.82				
	(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive							
	Income (after tax)]							
6	Equity Share Capital	24.00	24.00	24.00				
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each)							
	for continuing operations)							
	i) Basic:	6.43	9.66	4.92				
	ii) Diluted:	6.43	9.66	4.92				
Nata	7	0.43	9.00	4				

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website, www.theswastiksafedeposit.in For The Swastik Safe Deposit and Investments Limited

Place: Mumbai Date: July 31, 2025



Sunil Adukia Director DIN - 00020049

MUKESH BABU FINANCIAL SERVICES LTD.

CIN: L65920MH1985PLC035504

111, Maker Chambers III, 223, Nariman Point, Mumbai - 400 021. • Tel: 022 - 22834462 / 22844015 Email: secretarial@mukeshbabu.com • Website: www.mbfsl.com

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter Ended 30-06-2025

(Rs. in Lacs)									
		Standalone				Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	Quarter Ended			Year Ended
		30/06/2025 Unaudited	31/03/2025 Audited	30/06/2024 Unaudited	31/03/2025 Audited	30/06/2025 Unaudited	31/03/2025 Audited	30/06/2024 Unaudited	31/03/2025 Audited
1	Income from Operations & other Income	416.60	(108.06)	573.86	899.87	699.39	(77.96)	601.74	837.75
2	Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items	256.87	(270.56)	460.00	398.48	508.88	(274.37)	465.93	221.27
3	Net Profit before tax but after Exceptional and/or Extraordinary Items	256.87	(270.56)	390.50	330.66	508.88	(268.40)	396.42	159.42
4	Net Profit after tax and after Exceptional and/or Extraordinary Items	186.74	(215.87)	283.51	223.44	396.59	(213.47)	289.26	51.16
5	Other Comprehensive Income, net of tax	1,517.30	(1,005.92)	3,253.03	411.37	3,536.06	(1,448.37)	4,258.16	3,101.63
6	Total Comprehensive Income after Taxes	1,704.04	(1,221.79)	3,536.54	634.81	3,932.65	(1,661.84)	4,547.42	3,152.79
7	Equity Share Capital	696.75	696.75	696.75	696.75	696.75	696.75	696.75	696.75
8	Reserves Excluding Revaluation Reserves				7,033.42				8,608.03
	(As per last audited accounts)								
9	Earning Per Share (F.V. of Rs. 10/- each)								
	a. Basic: b. Diluted:	2.68 2.68	(3.10) (3.10)	4.07 4.07	3.21 3.21	5.69 5.69	(1.03) (1.03)	4.15 4.15	0.73 0.73

- The Company has adopted Indian Accounting Standard (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act 2013 (the Act) read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 from 1st April 2019 and the effective date of such transition is 1st April 2018. Such Transition has been carried out from the erstwhile Accounting Standards notified under the Act, read with relevant rules issued thereunder and guidelines issued by Reserve Bank of India (RBI) (Collectively referred to as the Previous GAAP)
- The above Results as reviewed by the Audit Committee have been approved and taken on record at the Meeting of the Board of Directors on
- The above is an extract of detailed format of quarterly and year ended results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of guarter and year ended financial results are available on the Stock Exchange's website www.bseindia.com and company's website www.mbfsl.com and can be accessed by scanning the following Quick Response (QR) code: For and on behalf of Mukesh Babu Financial Services Limited

PLACE: MUMBAI DATE : 30-07-2025



Sd/-Mukesh Babu **Managing Director** DIN: 00224300

# The company has a single segment namely "Training". Therefore the company's business does not fall under

different operating segments as defined by Ind AS - 108.

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchange under

Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015, as Amended. The

full format of the quarterly financial results is available on the stock exchange website www.bseindia.com are

The above financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards a

prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian

The above financial results for the quarter ended June 30, 2025 have been duly reviewed by Statutory

auditors, recommended by the Audit Committee and have been approved and were taken on record by the

- The figures for the quarter ended March 31, 2025 are the balancing figures between the audited figures respect of full financial year and the published year to date figures upto the third quarter of the relevan
- financial year Other income for the quarter ended June 30, 2025 includes Income/ (loss) on fair valuation of the Financia
- Assets, amounting to Rs. 61.32 Lakhs [previous year quarter ended 30, June 2024 Rs. 46.87 lakhs] or account of fair valuation as on that date Previous quarter/previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary

The weblink is as follows:





By the order of the Board PALLAVI JHA Chairperson & Managing Directo DIN: 00068483

(₹ in lakhs

Year ende

3,079.90

214.02

214.02

180.25

183.79

290.39

6.21

30.06.2025 31.03.2025 30.06.2024 31.03.2025

Unaudited Audited Unaudited Audited

551.49

(34.54)

(34.54)

(21.74)

(22.46)

290.39

(0.75)

(0.75)

851.40

63.41

63.41

35.49

41.19

290.39

1.22

1.22



July 30, 2025. The statutory auditors have expressed an unqualified audit opinion. The figure for the previous periods have been re-grouped, re-arranged, wherever necessary.